

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१९

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्याबाबत

(१) ४४७६ (१५-१२-२०१४). श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढ्यामध्ये स्मारक उभे करण्याकरिता जागेचा प्रस्ताव प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभे करण्यासाठी जागेचा प्रस्ताव तात्काळ मान्य करून स्मारक उभे करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-०८-२०१९) : (१) होय, हे खरे आहे. सदर प्रकरणी कार्यवाही सुरु आहे. (२) सदर प्रकरणी, मा.मंत्री (वित्त, नियोजन व वने) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १.११.२०१८ रोजीच्या बैठकीत महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक बांधकाम आराखडा रु. २५ कोटीच्या मर्यादेत सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांना निर्देश देण्यात आले होते. तसेच, कृषी पर्यटन विकास आराखडा तयार करून स्वतंत्रपणे प्रस्ताव कृषी आयुक्तालयामार्फत कृषी विभागाकडे सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.

वरील निर्देशाप्रमाणे, कृषी विभागाच्या अखत्यारीतील जागेवर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक बांधकाम आराखडा रु. २५ कोटीचा प्रस्ताव प्राप्त झाला असून पुढील येथोचित कार्यवाही सुरु आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती जिल्हा परिषदेने सुचविलेली कामे आणि मागण्या मंजूर करणेबाबत

(२) ४६५७९ (३०-०५-२०१६). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्हा परिषदेने सुचविलेली कामे आणि मागण्या मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक २८ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास दोन्ही प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख, अमरावती यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अमरावती यांना पत्रान्वये मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागण्या काय आहेत,

(३) असल्यास, उक्त मागण्या पूर्ण करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-०८-२०१९) : (१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

औसा (जि.लातूर) तालुक्यात विहिरीबाबत शेततळ्याच्या योजना प्रलंबित असल्याबाबत

(३) ५९२७० (२०-०८-२०१६). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औसा (जि.लातूर) तालुक्यात ऑनलाईन शेततळ्याची योजना तीन महिन्यांपासून राबवणाऱ्या कृषी विभागाच्या दुर्लक्षितेमुळे शेततळ्यांची योजना प्रलंबित असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेततळ्याला मंजूरी मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शेतक-यांना या योजनेचा तात्काळ फायदा मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयदत्त क्षीरसागर (१८-०७-२०१९) : (१), (२), (३), (४) नियोजन विभागाच्या दिनांक १७ फेब्रुवारी, २०१६ च्या शासन निर्णयान्वये "मागेल त्याला शेततळे" योजनेची अमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत अर्जदाराने ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात येते. योजनेमध्ये विविध आकारमानानुसार रु. ५०,०००/- इतके कमाल अनुदान अनुज्ञेय आहे. आतापर्यंत लातूर जिल्ह्यात २०८१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. औसा तालुक्यातील ४३५ शेततळे पूर्ण झाली असून, ५२ शेततळ्याचे काम प्रगतीपथावर आहे.

सबब योजनेची अमलबजावणी सुयोग्यरीत्या सुरु आहे.

राज्यातील विविध धरणामधील पाणी वाटप धोरणाबाबत

(४) ६०६३८ (२३-०८-२०१६). श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विविध धरणामधील पाणी नियोजनाप्रमाणे १) पिण्यासाठी, २) शेतीसाठी, ३) उद्योगांसाठी वाटप करण्याचा नियम असताना अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा या धरणातील पाण्याचे वाटप वरील प्राधान्य क्रमाने होत नाही अशी स्थानिक जनतेची तक्रार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, तदनुसार मुळा व भंडारदरा या धरणामधील पाणी प्राधान्य क्रमाने देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२५-०७-२०१९) : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्ग खोल्या दुरुस्त करण्यासाठी निधी देण्याबाबत

(५) ७२४५८ (२७-०१-२०१७). श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण), श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७०१ प्राथमिक शाळांच्या सुमारे १३०० वर्गखोल्या नादुरुस्त असून सदर वर्गखोल्या दुरुस्तीसाठी सुमारे १३ कोटी निधीची आवश्यकता आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्हा परिषदेकडून सदर निधीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रस्ताव मंजूर करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२९-०७-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय. हे अंशतः खरे आहे.

वि.स. ५८७ (४)

सन २०१८-१९ साठी जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी रुपये ३ कोटी इतका निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला आहे. तसेच, जिल्हा परिषद सेस योजना अंतर्गत रु.५० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलव्यवस्थापन समिती स्थापन करणेबाबत

(६) ७५९३१ (१७-०४-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ९७ गावांत योग्य जलव्यवस्थापनेद्वारे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलव्यवस्थापन समिती स्थापण्यात येणार असल्याचे माहे जानेवारी,२०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या समितीच्या माध्यमातून पडणा-या पावसाचा तपशिल ठेवण्यात येणार असून त्या आधारेच पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जलव्यवस्थापन समिती तात्काळ स्थापन करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२५-०७-२०१९) : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे कुंभेज (ता.करमाळा, जि.सोलापूर) येथे आप्पासाहेब संभाजी काटे यांचे स्मारक उभारण्याबाबत

(७) ८२२८३ (२१-०४-२०१७). श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे कुंभेज (ता.करमाळा, जि.सोलापूर) येथे शहीद आप्पासाहेब संभाजी काटे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक बांधण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींनी दिनांक २४ नोव्हेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास मा.मुख्यमंत्री यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२९-०७-२०१९) : (१) हे अंशतः खरे आहे. सदर निवेदन दिनांक १२.०४.२०१७ रोजी केलेले आहे.

(२) सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक १८.७.२०१७ रोजी या विभागाकडे प्राप्त झालेले निवेदन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे दिनांक २७.७.२०१७ रोजी पाठविण्यात आले आहे.

* सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक-पुतळा-३११६/प्र.क्र.३०८/२९, दिनांक २ मे, २०१७ मधील तरतुदींनुसार, जिल्हाधिकारी/पोलीस अधीक्षक, सोलापूर, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला आहे. त्यानुषंगाने, ग्रामपंचायत कुंभेज यांचेकडून पाठपुरावा चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**प्रशासकिय मान्यता मिळालेल्या हंड्याकुंड्या लघुपाटबंधारे (ता.चोपडा, जि.जळगांव)
प्रकल्पासाठी निधी मिळण्याबाबत**

(८) ८३६७७ (१८-०४-२०१७). श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) प्रशासकिय मान्यता मिळालेल्या हंड्याकुंड्या लघुपाटबंधारे (ता.चोपडा, जि.जळगांव) प्रकल्पासाठी सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात २.४३ कोटीच्या निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्राद्वारे दिनांक १० फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास मा.जलसंपदा राज्यमंत्री यांचेकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकल्पाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे काय,

(३) असल्यास, हंड्याकुंड्या लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी तात्काळ निधी मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०२-०८-२०१९) : (१) होय.

(२) होय. सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात रु. ०.०१ कोटी व सन २०१७-१८ तसेच सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात रु. ०.०१ कोटीची लाक्षणिक तरतूद करण्यात आलेली असून सन २०१९-२० मध्ये रु.०.००१ कोटी लाक्षणिक तरतूद करण्यात आली आहे.

(३) सदर प्रकल्प वन विभागाच्या हद्दीत असल्याने वनजमिन हस्तांतरण प्रस्तावास वन विभागाची मान्यता मिळणेबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. वन विभागाची मान्यता मिळाल्यानंतर सदर प्रकल्पाकरीता आवश्यक निधी उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

किंजोळोली (ता.महाड, जि.रायगड) गावात मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा उभारण्याबाबत

(९) ८५७०८ (११-०८-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) किंजोळोली (ता.महाड, जि.रायगड) गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे साथीदार मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असा प्रस्ताव व आराखडा किंजोळोली ग्रामपंचायतीने शासनाकडे ५ वर्षांपूर्वी सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आराखड्याच्या अनुषंगाने पुतळा उभारण्यासाठी निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२४-०७-२०१९) : (१) नाही, हे खरे नाही.

(२) सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र.पुतळा-३११६/प्र.क्र.३०८/२९, दिनांक २.५.२०१७ अन्वये कार्यवाही केली जाते. यातील पुतळा धोरणानुसार, राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारण्याचे झाल्यास ते स्थानिक लोकांच्या पुढाकारातून, लोकवर्णीतून उभारली जावीत असे अपेक्षित आहे. पुतळे उभारण्याबाबत परवानगी मागतील त्या संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

* पुतळे उभारण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्व क्रमांक-१३ : पुतळ्यासंबंधीचा खर्च पुतळा उभारणारी संस्था करील व शासनाकडे निधीची मागणी करणार नाही असे संस्थेचे वचनपत्र प्रस्तावासोबत घ्यावे. अशा स्पष्ट तरतुदी विहित केलेल्या आहेत. त्यामुळे, पुतळा उभारण्यासाठी शासनाकडून निधी देण्यात येत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे गोगावे (ता.शाहूवाडी, जि.कोल्हापूर) येथील प्राथमिक शाळेस शहीद जवान कै.सावन बाळकू माने यांचे नाव देण्याबाबत

(१०) १००९५५ (२६-१२-२०१७). श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान कै.सावन बाळकू माने यांचे स्मरणार्थ त्यांचे मुळगाव मौजे गोगावे (ता.शाहूवाडी, जि.कोल्हापूर) येथील प्राथमिक शाळेस नाव देण्याबाबत मा.ग्रामविकास मंत्री व प्रधान सचिव, ग्रामविकास यांचेकडे लोकप्रतिनिधींनी दिनांक ०३ ऑक्टोबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास पत्रान्वये मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहीद कै.सावन बाळकू माने हे देशाची सेवा बजावत असताना कश्मिरमधील पुन्छ येथे शहीद झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ गावातील ग्रामसभेने शाळेस नाव देण्यास नाहरकत व ग्रामसभा ठराव देवूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

वि.स. ५८७ (7)

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार शहीद जवान कै.सावन बाळकू माने यांचे त्यांच्या गावातील प्राथमिक शाळेस नाव देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-०८-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) नाही, हे खरे नाही. शासनाकडे प्राप्त झालेले दिनांक २४.१०.२०१७ रोजीच्या निवेदनाबाबत कोल्हापूर जिल्हा परिषद सर्वधारण सभा दिनांक ११.७.२०१७ रोजी ठराव क्र.१० :- शासनाच्या प्रचलित धोरणानुसार कार्यवाही करण्याबाबत सहमत केला आहे. तथापि, ग्राम विकास विभाग, शासन निर्णय दिनांक ५ मे, २००४ मधील तरतुदीनुसार, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील मालमत्तांना भविष्यात कोणत्याही मान्यवरांचे नांव देण्यास मनाई करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ जिल्हयातील अप्पर पैनगंगा (इसापूर धरण) या प्रकल्पाच्या
डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळण्याबाबत**

(११) १०२११६ (०२-०१-२०१८). श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अप्पर पैनगंगा (इसापूर धरण) या प्रकल्पाच्या यवतमाळ जिल्हयातील डाव्या कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाचा निधी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर या महामंडळास मिळण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.जलसंपदा मंत्री यांना माहे जुलै, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०६-०८-२०१९) : (१) होय.

(२) निवेदनातील मागणीनुसार अप्पर पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) ता.पुसद, जि.यवतमाळ या प्रकल्पाच्या यवतमाळ जिल्हयातील डाव्या कालव्याकरीता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत नांदेड पाटबंधारे मंडळ अंतर्गत उर्ध्व पैनगंगा पाटबंधारे उपविभाग क्र.२ उमरखेड, जि.यवतमाळ येथे कार्यरत असल्याने डाव्या कालव्याच्या सिंचन व्यवस्थापनाचे काम विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गतच्या कार्यकारी अभियंता, यवतमाळ पाटबंधारे विभाग, यवतमाळ यांचेकडे वर्ग करणे प्रशासकीय कारणास्तव योग्य राहणार नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

खडकवासला अंतर्गत (ता.हवेली, जि.पुणे) घरकुल योजनेत झालेला गैरव्यवहार

(१२) १०५१०२ (०९-०४-२०१८). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खडकवासला अंतर्गत (ता.हवेली, जि.पुणे) घरकुल योजनेत गैरव्यवहार झाला असल्याची बाब माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, घरकुल योजनेत गैरव्यवहारसह पात्र लाभार्थ्यांचे प्रस्तावही प्रलंबित असून या प्रस्तावांची अद्याप छाननीच न झाल्याने योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार दोषींवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१९-०७-२०१९) : (१) हे खरे आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रस्तुत प्रकरणी संबंधित घरकुल लाभार्थी, तत्कालिन ग्रामसेवक व सरपंच यांना अंतिम नोटीस बजावण्यात आलेली असून याबाबत खुलासा प्राप्त होताच जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची झालेली दुरवस्था

(१३) १०७१३६ (०९-०४-२०१८). श्री.अजित पवार (बारामती), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार १९२ वर्ग खोल्या मोडकळीस आल्याने २८५ ठिकाणचे वर्ग सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) तसेच जिल्ह्यातील निंबोडी येथील शाळेचे छत कोसळल्याने विद्यार्थी मृत्यूमुखी पडले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दुरवस्था झालेल्या शाळांची पाहणी केली आहे काय व निंबोडी येथील शाळेचे छत कोसळल्याने विद्यार्थ्यांचा झालेल्या मृत्यूबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, त्यानुसार मोडकळीस आलेल्या वर्गाची दुरुस्ती करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-०८-२०१९) : (१) हे खरे नाही,

तथापि, जिल्हा परिषदेच्या १५८ शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायत, समाजमंदिर किंवा पर्यायी व्यवस्थेच्या ठिकाणी वर्ग भरविण्यात येत आहेत.

(२) होय, हे खरे आहे.

(३) निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळल्याने ३ विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत चौकशी करून सदोष बांधकामाबाबत संबंधिता विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

(४) सन २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या तपासणीत ६०० शाळांचे नविन बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच सन २०१८-१९ मध्ये १५५ वर्ग खोल्यांची दुरुस्ती कामे विविध योजना मधून मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी अनुक्रमे रु.६००.०० लक्ष व रु.१६५.०० लक्ष अशी एकूण रु.७६५.०० लक्ष इतका निधी मंजूर केलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

भीमा घोड नदीजोड प्रकल्पांतर्गत घोड नद्यांचा समावेश करण्याची मागणी

(१४) १०७२४० (२८-०३-२०१८). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.अजित पवार (बारामती), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भीमा घोड नदीजोड प्रकल्पांतर्गत घोड नद्यांचा समावेश करण्याची मागणी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे अहमदनगरच्या लोकप्रतिनिधींनी माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२०-०८-२०१९) : (१) होय.

(२) भीमा-घोड नदी जोड प्रकल्पासाठी पहिल्या कृष्णा पाणी तंटा लवादाच्या निर्णयानुसार उपलब्ध पाण्याचे नियोजन पूर्ण झाले असल्याने वळविणेस अतिरीक्त पाणी उपलब्ध नाही. तसेच दुसरा कृष्णा पाणी तंटा लवादाचा निर्णय अधिसूचित झाला नसल्याने सद्यस्थितीत भीमा-घोड नदी जोड प्रकल्पाबाबत कार्यवाही करणे शक्य होत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बुलढाणा शहर व परिसरातील जिल्हा परिषदेच्या भुखंडावर झालेले अतिक्रमण

(१५) १०७६१२ (०९-०४-२०१८). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बुलढाणा शहर व परिसरातील जिल्हा परिषदेच्या मालकीचे भुखंड असून सदर भुखंडावर अतिक्रमण झाले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,
- (३) असल्यास, त्यानुसार बुलढाणा शहर व परिसरातील भुखंडाचे निश्चित भुमापन करून अतिक्रमण निर्मुलनाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्याची, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-०८-२०१९) : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मालकीची शहरामध्ये एकूण १० भुखंड असून त्यापैकी २ भुखंडावर अतिक्रमण आहे.

- (२) व (३) जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शहरातील १० भुखंडाचे मुल्यमापन करण्यात आलेले असून ८ भुखंडावर अतिक्रमण नाही. तथापि, २ भुखंडावरील अतिक्रमणची प्रकरणे न्यायप्रविष्ट होती व याबाबत अनुक्रमे (१) जिल्हा परिषद भुखंड शिट नं.९ डी प्लॉट नं.९ मधील अतिक्रमण हटविण्याचे मा.जिल्हासत्र न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही सुरु आहे. (२) जिल्हा परिषद भुखंड शिट नं.९ डी प्लॉट नं.१ मधील अतिक्रमित जागेबाबत मा.जिल्हा सत्र न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या बाजूने निकाल दिला असून सदर न्यायनिर्णयाविरुद्ध अतिक्रमण धारकाने मा.उच्च न्यायालय, नागपूर येथे रिट याचिका क्र.६०२०/१७ नुसार अपिल दाखल केले आहे. त्यामुळे सदर प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अहमदनगर, पुणे व जळगांव जिल्ह्यात विविध तालुक्यातील
जिल्हा परिषदेच्या शाळांची झालेली दुरवस्था**

(१६) १०७९५० (०६-०४-२०१८). श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नेवासा तालुक्यातील २० शाळेतील ३ हजार विद्यार्थी धोकादायक इमारतीत शिक्षण घेत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान संबधित अधिका-यांना शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या मागणीनुसार या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे काय,
- (४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२९-०७-२०१९) : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) नाही. तथापि, अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ३५९९ जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गखोल्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच आवश्यक निधी प्राप्त करवून घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील जिल्हा परिषदांच्या ६९८ प्रथमिक शाळांच्या
१२९४ वर्गखोल्याची झालेली दुरवस्था**

(१७) १०७९९८ (०९-०४-२०१८). श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील जिल्हा परिषदांच्या तब्बल ६९८ प्रथमिक शाळांच्या १२९४ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास येताच ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओकडे वर्गखोल्यांच्या स्थितीचा अहवाल मागविला असल्याची माहिती दिनांक ०९ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या अहवालात काय नमुद करण्यात आले आहे व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२९-०७-२०१९) : (१) नाही, हे खरे नाही. तथापि, सन २००० पूर्वी बांधण्यात आलेल्या राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडीट करणे आवश्यक असल्याने विभागाकडून दिनांक ७ सप्टेंबर, २०१७ रोजी सर्व जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करण्याबाबतच्या व शाळा दुरुस्ती व नवीन शाळा बांधकाम आराखडा अंदाजपत्रक तयार करून विहित मार्गाने प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**खालापूर (जि.रायगड) तालुक्यातील माजगाव, आंबिवली, वारद, पौध व या
परिसराला जोडणा-या आदिवासी वाड्यांना पाणी देण्याबाबत**

(१८) १०९९१५ (१३-०४-२०१८). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खालापूर (जि.रायगड) तालुक्यातील माजगाव, आंबिवली, वारद, पौध, तसेच या परिसराला जोडणा-या आदिवासी वाड्या असून अद्याप कालव्याला पाणी न आल्याने उन्हाळी भात पिक होणार नसल्याचे माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार कालव्यात तातडीने पाणी सोडण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२५-०७-२०१९) : (१) होय.

(२) खरसुंडी ता.खालापूर, जि.रायगड वळण बंधान्याच्या सा.क्र.६२ ते ८२ मी. वरील लोखंडी जलसेतु दि.२३/०८/२०१७ रोजी पडल्याने कालव्यात पाणी सोडता आले नाही.

खरसुंडी वळण बंधान्याचे विशेष दुरुस्तीचे काम विस्तार व सुधारणा अंतर्गत निधी उपलब्धतेनुसार करण्याचे नियोजन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**हरणबारी (ता.बागलाण, जि.नाशिक) उजव्या कालव्याचे
पाणी ढोलबारे पाझर तलावात सोडण्याबाबत**

(१९) ११०२४७ (१२-०४-२०१८). श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी साल्हेर १ व २ तसेच वाघंबा वळण योजनेद्वारे ५३.०२ द.ल.घ.फू अतिरिक्त पाणी गिरणा खोऱ्यात (ता.बागलाण, जि.नाशिक) उपलब्ध झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथील पाझर तलावासाठी ९.३० द.ल.घ.फू पाणी आरक्षित करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे पाझर तलावात न सोडल्यामुळे या भागातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२४-०७-२०१९) : (१) होय.

(२) नाही.

(३) व (४) नाही.

तथापी हरणबारी उजवा वाढीव कालव्याद्वारे पारनेर ते सातमाने पर्यंतचे तलाव व ढोलबारे पाझर तलाव पूरपाण्याने भरून देण्याच्या मागणी नुसार जलसंधारण विभागाच्या वळण योजना साल्हेर २ व वाघंबा याद्वारे उपलब्ध होणारे ३८.६६ द.ल.घ.फू. पाणी हरणबारी उजवा वाढीव कालवा यासाठी आरक्षित करणेबाबत जलसंधारण विभागाच्या सहमतीच्या अधिन राहून शासनाने मान्यता दिली आहे.या अनुषंगाने हरणबारी उजवा वाढीव कालव्याचे सर्वेक्षण हाती घेण्याचे काम प्रगतीत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर जिल्ह्यातील धोकादायक शाळांच्या इमारतीचे नुतनीकरण करणेबाबत

(२०) ११११७४ (०५-०४-२०१८). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर जिल्ह्यातील अनेक शाळांच्या इमारतीची दुरुवस्था झाली सदर शाळा इमारतींचे नवीन बांधकाम करण्यासाठी बृहत आराखडा तयार करून निधी मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मा.पालकमंत्री, लातूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर यांना माहे नोव्हेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान लातूर जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरचा बृहत आराखडा तयार करून निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे काय,

(३) असल्यास, सदर शाळा बांधकामासाठी किती निधीची आवश्यकता असून शासनाने निधी मंजुरीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२४-०७-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) जिल्हा परिषद शाळा बांधकाम करण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी मागणीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे.

(३) सदर बांधकामासाठी एकूण रु.१२१८.७७ लक्ष आवश्यकता असून सन २०१७-१८ मध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत रु.११६.५५ लक्ष निधी मंजूर केला आहे.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शाळा शासन दुरुस्तीसाठी सन २०१७-१८ व सन २०१८-१९ करिता प्रती वर्ष रु.३०० लक्ष प्रमाणे रु.६०० लक्ष मंजूर केले आहे.

मंजूर निधीतून शाळांच्या इमारतीची बांधकामे सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

इगतपुरी (जि.नाशिक) तालुक्यातील वैतरणा धरणाचे पाणी जायकवाडीकडे वळविण्याबाबत

(२१) १११९१६ (२८-०३-२०१८). श्रीमती स्नेहलता कोल्हे (कोपरगाव) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणी सततच्या दुष्काळामुळे व त्या भागातील शेतकऱ्यांच्या संभाव्य गरजेनुसार उभ्या पिकांना व पिण्यासाठी सुध्दा अपुरे पडत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर परिसरातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणाचे पाणी जायकवाडीकडे वळविण्याची आवश्यकता आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार वैतरणा धरणाचे पाणी जायकवाडीकडे वळविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०५-०८-२०१९) : (१) होय.

(२) होय.

(३) उध्व गोदावरी खो-यातील जलनिष्पती मधील तुट काही प्रमाणात भरून काढण्यासाठी उध्व वैतरणा धरणातून दरवर्षी नियंत्रितपणे २८.५० द.ल.घ.मी. (१ अ.घ.फू.) सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी गोदावरी खो-यात मुकणे धरणात वळविणेस काही अटीच्या अधिन राहून शासनाने मान्यता दिली आहे.

तथापी, स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे तीव्र विरोधामुळे सर्वेक्षणाचे कामास अदयाप सुरूवात झालेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पाचोरा-भडगाव (जि.जळगाव) तालुक्यातील गिरणा प्रकल्पाच्या कालव्यांच्या
नुतनीकरणाची कामे करण्यास निधी मिळण्याबाबत**

(२२) ११३०५६ (१२-०४-२०१८). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाचोरा-भडगाव (जि.जळगाव) तालुक्यातील गिरणा प्रकल्पाच्या कालव्यांच्या नुतनीकरणाची कामे करण्यास निधी मिळण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १९ डिसेंबर, २०१७ रोजी मा.जलसंपदा मंत्री यांना निवेदन दिले असता का.सं. (तापी) यांना कार्यवाही करण्याची निर्देश देण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अदयापर्यंत या संदर्भात कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार पाचोरा-भडगाव (जि.जळगाव) तालुक्यातील गिरणा प्रकल्पाच्या कालव्यांच्या नुतनीकरणाची कामे करण्यास निधी मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२९-०७-२०१९) : (१) होय.

(२), (३) व (४) महाराष्ट्र सिंचन सुधारणा विशेष कार्यक्रम (MIISP) अंतर्गत पाचोरा - भडगाव (जि. जळगाव) तालुक्यातील गिरणा प्रकल्पाच्या कालव्यांची नुतनीकरणाची कामे करण्यास निधी मिळणेबाबत नमुना अंदाजपत्रक दिनांक ०३.०९.२०१५ अन्वये शासनास सादर करण्यांत आलेले होते. तथापि सदरचे अंदाजपत्रक जुन्या दरसूचीवर आधारित असल्याने सन २०१८-१९ च्या दरसूचीनुसार, सुधारीत अंदाजपत्रक सादर करणेबाबत किंवा सदर प्रकल्प केंद्र शासनाच्या

ISBIG (Incentivisation Scheme for Bridging Irrigation Gap) योजनेत प्रस्तावित करण्याबाबत सूचना दिनांक १५.१२.२०१८ रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांना दिलेल्या आहेत.

मालेगांव (जि.नाशिक) तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची झालेली दुरवस्था

(२३) ११३३५७ (०९-०४-२०१८). श्री.पंकज भुजबळ (नांदगाव) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील सातमाने, देवारपाडे, चौकटपाडे, कळवाडी, मळगांव, खाकुर्डी, झोडगे, अस्ताने, हिसवाळ व टिपे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची दुरवस्था झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शाळांची शासनाने पाहणी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, त्यानुसार उपरोक्त गावांतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतीचे नुतनीकरण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-०८-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील मौजे सातमाने, देवारपाडे, चौकटपाडे, कळवाडी, मळगांव, खाकुर्डी, झोडगे, अस्ताने, हिसवाळ व टिपे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या धोकादायक इमारती निर्लेखन करण्यात आले आहे.

तसेच, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांची बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली आहे.

(३) उपरोक्त निर्लेखन केलेल्या जिल्हा परिषद शाळा बांधकामासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत नविन-११ वर्ग खोल्या मंजूर करण्यात आल्या असून त्यासाठी रु.२४.५० लक्ष निधी वितरीत केलेला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधकामासाठी व दुरुस्तीसाठी अनुदान उपलब्धतेनुसार वितरीत करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खालापूर (जि.रायगड) तालुक्यातील अँडलॅब मनोरंजन पार्कला कलोते धरणातून पाणी देत असल्याबाबत

(२४) १२०८२९ (२०-०७-२०१८). श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खालापूर (जि.रायगड) तालुक्यातील अँडलॅब मनोरंजन पार्कला कलोते धरणातून मौजमजेसाठी पाणी दिल्यामुळे तालुक्यातील अनेक गावातून विशेषतः आदिवासीवाडीतून पिण्याच्या पाण्याकरीता दोन किलो मीटरच्या परिसरातून पाणी आणावे लागत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एप्रिलपासून होणारी पाणी टंचाई दूर करण्याकरीता जलयुक्त शिवार अभियान राबविण्याबाबत तेथील स्थानिक लोकप्रतिनिधीनी जिल्हाधिकारी रायगड तसेच मा.पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कलोते धरणातील पाणी अँडलॅब मनोरंजन पार्कला न देता गावात देण्यासह जलयुक्त शिवार अभियान राबविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२४-०७-२०१९) : (१). नाही

- (२) असे निवेदन प्राप्त झाले नसल्याचे जिल्हाधिकारी, रायगड यांनी कळविले आहे.
- (३) कोलते धरणातून खालापूर, नडोदे/निगडोली व कलोते या ग्रामपंचायतीना ०.०५१ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- जलयुक्त शिवार अभियान राबविण्याबाबत जलसंधारण विभागाकडून कार्यवाही करणेत येते असे जिल्हाधिकारी रायगड यांनी कळविले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

बाळापूर (जि.अकोला) तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळेच्या इमारतीची झालेली दुरवस्था

- (२५) १२१४७३ (२४-०७-२०१८). श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) बाळापूर (जि.अकोला) तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असल्याने या संबंधीचा प्रस्ताव पंचायत समिती बाळापूरच्यावतीने जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविला असून अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याची माहे मे, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बाळापूर तालुक्यातील पारस येथील मुले कन्या, माणकी, काजीखेड, खामखेड, अंत्री, मलकापूर, स्वरूपखेड, सावरपाटी, मालवाडा, मनारखेड, निंबी येथील जि.प. शाळांची प्रत्येकी १ इमारत तर खंडाळा, देगांव, टाकळी, खोज, बहादुरा, येथील स्वच्छता गृहांची दुरवस्था झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास,याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार सदर इमारती व स्वच्छतागृहांची दुरुस्ती तात्काळ करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास,विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-०८-२०१९) : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजीखेड, अत्री मलकापुर, स्वरूपखेड, बहादुरा या ठिकाणच्या शाळा इमारती निर्लेखन करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने दिनांक १.२.२०१८ रोजी ठराव सहमत केला आहे. त्यानुसार निर्लेखनाची कार्यवाही सुरु आहे. तथापि, इतर शाळांचे प्रस्ताव प्राप्त झालेले नाहीत.

(२) होय, हे अंशतः खरे आहे. मौजे टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्तीचा प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. तथापि, प्रस्तावित जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधेकरीता वापरात आहेत.

(३) चौकशी सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारती निष्कासीत करणेबाबत

(२६) १२२३०० (३१-०७-२०१८). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २६ धोकादायक इमारती पाडण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त २६ धोकादायक इमारती पाडण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोणती पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे,

(३) असल्यास, नवीन इमारती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून तात्काळ नवीन इमारती बांधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-०८-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील ग्रामपंचायत, मंदिर सांस्कृतिक भवन, समाज मंदिरे यांच्या इमारतीत पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

(३) सद्यस्थितीत शाळा बांधकामासाठी शासनाच्या विविध योजना अंतर्गत केलेली तरतूद अपुरी पडत असल्याने काही शाळा इमारती लवकरात लवकर ग्रामपंचायत निधी/ सी.एस.आर. निधी/सामाजिक संस्था, लोकसहभाग यांच्या निधीतून बांधण्यात येणार आहे. तसेच, सर्व शिक्षा अभियानांतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने समन्यायी पाणी
वाटपासाठी नेमलेली पाच सदस्यांची समिती**

(२७) १२५२७९ (२५-०७-२०१८). श्री.गणपतराव देशमुख (सांगोले) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दिनांक १९ सप्टेंबर, २०१४ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने समन्यायी पाणी वाटपाबाबत निवाडा देऊनही त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून प्राधिकरणाने माहे मे, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान पाच सदस्यांची समिती नेमली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्या समितीचा अहवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण अथवा शासनाला प्राप्त झाला आहे काय,
- (३) असल्यास, समितीने कोणत्या शिफारशी केल्या आहेत व त्या शिफारशींची अंमलबजावणी करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२५-०७-२०१९) : (१) अंशतः खरे आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांचे आदेश क्र. ०६/२०१८, MWRR/ (५/२०१८)/GSG/३५०, दि. ३०/०५/२०१८ अन्वये समन्यायी पाणी वाटपाच्या अनुषंगाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद कार्यालयाचे आदेश क्र. ६२६, गोमपाविम/सिंचन-१/धा.क्र.६७/५०५६/२०१८, दि.०६/०६/२०१८ अन्वये ५ सदस्यीय स्थायी समिती महामंडळ कार्यालयाने स्थापन केलेली आहे.

ही समिती गोदावरी उपखोऱ्यातील समन्यायी पाणी वाटपाच्या दृष्टीने दिलेल्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांच्या दि. १९.०९.२०१४ च्या आदेशाची क्षेत्रावर अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी देखरेख करेल, तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाच्या दृष्टीने कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करेल, समितीनी केलेली निरीक्षणे /अहवाल हे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणास, प्रधान सचिव (जसं) व कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांना सादर करेल.

(२) होय.

मुख्य लेखा परिक्षक, जल व सिंचन, महाराष्ट्र राज्य यांनी खरीप हंगामातील दि.०१/०७/२०१८ पासून १५/१०/२०१८ पर्यंत प्रत्येक १५ दिवसांच्या कालावधीच्या पाणीवापराचे अहवाल शासनास तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांना समितीने सादर केले आहेत.

(३) समितीच्या कार्यक्षेत्र फक्त संनियंत्रण करणे व देखरेख करणे एवढेच अंतर्भूत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाची
अंमलबजावणी करण्यासह जूनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत

(२८) १२६७८७ (०५-१२-२०१८). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.भारत भालके (पंढरपूर), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य), श्री.ज्ञानराज चौगुले (उमरगा), श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन हक्क संघटनेने दिनांक ०२ ऑक्टोबर, २०१८ रोजी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, केंद्र शासनाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी विनाविलंब करावी, अंशदायी पेन्शन योजना व शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठीची राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू करावी इत्यादी मागण्यासाठी शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांनी दिनांक ७ ते ९ ऑगस्ट, २०१८ असा तीन दिवसीय बंद पुकारला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासह जूनी पेन्शन योजना लागू करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२९-०६-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) i) राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचे आदेश दि.३०.०१.२०१९ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

ii) जूनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेतला असल्यामुळे ती लागू करण्याबाबत कोणतीही कार्यवाही सद्यस्थितीत करण्यात येत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**श्रीगोंदा (जि.अहमदनगर) तालुक्यातील विसापूर कारागृहाच्या जागेवर बांधलेल्या
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची झालेली दुरवस्था**

(२९) १२८६६६ (१०-१२-२०१८). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर) :

सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीगोंदा (जि.अहमदनगर) तालुक्यातील विसापूर कारागृहाच्या जागेवर कारागृह प्रशासनाने सन १९५१ मध्ये जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधून तेथे शाळा सुरु केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शाळेची इमारत खूप जुनी झाली असून ती केव्हाही कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त शाळाची शासनाने पाहणी केली आहे काय व त्यानुसार या ठिकाणी नवीन शाळेचे बांधकाम सुरु करणेबाबत शासनाने कोणती कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-०८-२०१९) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) सदर शाळेची जागा विसापूर कारागृहाच्या मालकीची असल्याने जिल्हा परिषदेमार्फत नवीन बांधकाम अथवा दुरुस्ती करता येत नाही. तथापि, लोकसहभागामधून शाळेच्या छताची दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

जळगांव जिल्हयातील गिरणा नदीवरील 'बलून' बंधा-याच्या सविस्तर

प्रकल्प अहवालाला मंजूरी देण्याबाबत

(३०) १२९३२३ (०५-१२-२०१८). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तापी एकात्मिक जलकृती आरखडयाला मंजूरी मिळाल्याने जळगांव जिल्हयातील गिरणा नदीवरील 'बलून' बंधा-याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजूरी देण्याबाबत माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदानानुसार बंधा-याच्या डीपीआरला मंजूरी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०५-०८-२०१९) : (१) व (२) जळगाव जिल्हातील गिरणा नदीवरील सात बंधारे (Pneumatically Operated Gated Weirs) प्रकल्पाच्या रूपये. ७११,१५,२३,०००/- लक्ष किंमतीच्या अंदाज पत्रकास दि.२८.१२.२०१८ चे शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नांद्रा (ता.पाचोरा, जि.जळगांव) परिसरातील कुरंगी, माहेजी, आसनखेडा, पहाण आदि गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील जीर्ण वर्गखोल्या निर्लेखन करून नवीन वर्गखोल्या बांधण्याबाबत

(३१) १२९३५४ (०७-१२-२०१८). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांद्रा (ता.पाचोरा, जि.जळगांव) परिसरातील कुरंगी, माहेजी, आसनखेडा, पहाण आदि गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील जीर्ण वर्गखोल्या निर्लेखन करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान पाठविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावानुसार जीर्ण खोल्या तात्काळ निर्लेखन करून नवीन वर्गखोल्या बांधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२४-०७-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा दि.२८.११.२०१८ रोजीच्या बैठकीत जिल्हा परिषद शाळांच्या जीर्ण वर्ग खोल्या निर्लेखन करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या नविन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी सन २०१८-१९ जिल्हा नियोजन समितीने रु.५० लक्ष नियत काम मंजूर असून आवश्यकतेनुसार वर्ग खोल्या बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत देण्याबाबत

(३२) १२९७१० (३०-११-२०१८). अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी सन २०१३ चा भूसंपादन कायदा लागू होण्यापूर्वी आवश्यकता नसतानाही अत्यंत कमी दराने 'सरळ खरेदी' पध्दतीने जमिनी खरेदी करून घेतल्या आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार प्रकल्पासाठी आवश्यक नसलेल्या जमिनी पुन्हा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०८-०८-२०१९) : (१) नाही.

प्रकल्पाकरिता आवश्यक जमीन योग्य दराने खरेदी केली आहे.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**औंढा नागनाथ (जि.हिंगोली) तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या
सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणेबाबत**

(३३) १३०६५८ (०६-१२-२०१८). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औंढा नागनाथ (जि.हिंगोली) तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाचा पाणीसाठा वाढू लागला असून सहा कर्मचारी प्रतिनियुक्तीवर त्यामुळे सिद्धेश्वर धरणाची सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याचे माहे ऑगस्ट २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या ठिकाणी पूर्णा पाटबंधारे विभागाचा उपविभाग असून येथे अनेक पदे रिक्त असून जे कार्यरत आहेत ते बाहेर गावाहून ये जा करतात तसेच या सिद्धेश्वर धरणावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या इमारतीची दुरुवस्था झालेली असल्याने तेथील कर्मचारी यांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०६-०८-२०१९) : (१) नाही, दि.३१ ऑक्टोबर,२०१८ रोजी सिद्धेश्वर धरणात १४.४५८ द.ल.घ.मी म्हणजे फक्त १७.८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. यावर पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.विभागांतर्गत कमी मनुष्यबळ उपलब्ध असल्याने धरणावर एकूण सहा कर्मचारी प्रतिनियुक्तीवर उपलब्ध करण्यात आले असून धरणाची सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

- (२) होय, तथापि, उप विभाग सिद्धेश्वर अंतर्गत आकृतीबंधानुसार एकूण १०१ पदे असून त्यापैकी २२ पदे कार्यरत आहेत व ७९ पदे रिक्त आहेत. कर्मचा-यांच्या इमारतीचे बांधकाम १९६८ पूर्वीचे असून आता ते सुस्थितीत नाही.त्यामुळे कर्मचारी वर्गाने राहण्याची पर्यायी व्यवस्था केलेली आहे.
- (३) सदर इमारतीची पाहणी करून दुरुस्तीची अंदाजपत्रके तयार करण्यात येत आहेत. निधी उपलब्धते नुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना "मागेल त्याला विहीर" या योजनेचा लाभ मिळण्याबाबत

(३४) १३०७८२ (३०-११-२०१८). श्री.बबनराव शिंदे (माढा) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासन मागेल त्याला शेततळे या योजनेच्या धर्तीवर मागेल त्याला विहीर ही योजना राज्यामध्ये राबवित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यासाठी ४९०० विहीरींचे उद्दिष्ट देण्यात येते परंतु मागील पाच वर्षांच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेमधून विहीर मिळाली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच या योजनेच्या जाचक निकषामुळे शेतकऱ्यांना गरज असूनही शेतकरी या योजनेचा लाभ घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या योजनेचा लाभ गरजू शेतकऱ्यांना होण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयदत्त क्षीरसागर (०५-०८-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) राज्यामध्ये मनरेगा स्वरूपात बदल करून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा शासन निर्णय दि.१ ऑक्टोबर, २०१६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

सन २०१५-२०१६, २०१६-२०१७ व २०१७-२०१८ या तीन वर्षांत १ लाख नरेगा विहीरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्याला ४९०० उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी १९ विहीरींची कामे प्रगतीपथावर आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

चोपडा (जि.जळगाव) तालुक्यातील गावांना पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी निधी देण्याबाबत

(३५) १३०८४४ (०६-१२-२०१८). श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चोपडा (जि.जळगाव) तालुक्यातील गावांना अतिवृष्टी झाल्यास नद्यांचे पाणी घुसून मालमत्तेचे नुकसान व जीवित हानी होऊ नये यासाठी गावांना पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास मा.जलसंपदा मंत्री, मा.राज्यमंत्री यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (३०-०७-२०१९) : (१) होय.

- (२) सदर मागणीच्या अनुषंगाने सर्वेक्षण व अन्वेषण करण्याच्या सूचना संबंधित अधीक्षक अभियंता यांना देण्यात आल्या आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**करमाळा (जि.सोलापूर) तालुक्यातील 'मांगी मध्यम प्रकल्प' कुकडी डावा
कालव्यामध्ये आरक्षित करून पाणी सोडण्याबाबत**

(३६) १३०९१२ (०६-१२-२०१८). श्री.नारायण पाटील (करमाळा), कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) करमाळा (जि.सोलापूर) तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्प हा कुकडी डावा कालव्यामध्ये आरक्षित करून पाणी सोडण्याबाबत राज्यमंत्री जलसंपदा व जलसंधारण यांनी दिनांक ०७ नोव्हेंबर, २०१७ रोजी करमाळा मतदार क्षेत्रातील जलसंपदा विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मंत्रालय, मुंबई येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये करमाळा तालुक्यातील प्रत्येक सिंचन क्षेत्र कमी असल्याची बाब विचारात घेऊन पुरेसा पाणी वापर होत नसल्यास ०.५० टी.एम.सी. पाणी मांगी तलावात आरक्षित करून टाकण्याचा निर्णय घेऊन निर्देश देण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने दिनांक ०३ ऑक्टोबर, २०१८ रोजी कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये मा.जलसंपदा मंत्री आणि मा.जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री यांच्याकडे मांगी मध्यम प्रकल्पास ०.५० टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर निवेदनातील मागणीनुसार कुकडीतून खरीब व रब्बी हंगामामध्ये ०.५० एमसीएफसी पाणी देण्याच्या निर्णयाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२४-०७-२०१९) : (१) होय.

- (२) होय.
- (३) मांगी प्रकल्प कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राबाहेर असून मंजूर प्रकल्प अहवालात मांगी प्रकल्पात पाणी सोडण्याची तरतूद नाही. करमाळा तालुक्यात जरी प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र कमी असले तरी या वर्षात धरण क्षेत्रात पर्जन्यमान कमी झाल्याने दि.१५ आक्टोबर, २०१८ रोजी

कुकडी संयुक्त प्रकल्पात २५.६८५ टिएमसी (८४.११%) इतका उपयुक्त पाणीसाठा होता. तसेच लाभक्षेत्रात देखील पर्जन्यमान अत्यल्प असल्याने टंचाई सदृश्य परिस्थितीमुळे लाभक्षेत्रातील पाणी नियोजन प्राधान्याने करण्यात आले आहे. तसेच कुकडी प्रकल्पाचे पाण्याचे नियोजन झाल्याने मांगी तलावात पाणी सोडण्याबाबत कुकडी प्रकल्पात पाणी शिल्लक नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कृष्णा-भीमा स्थिरीकरण व भीमा-मांजरा नदीजोड प्रकल्प आराखडा
बनविण्याचे काम तात्काळ सुरु करणेबाबत**

(३७) १३१४११ (०६-१२-२०१८). श्रीमती संगीता ठोंबरे (केज) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धनेगाव (ता.केज, जि.बुलढाणा) येथे मांजरा नदीवरील मांजरा धरणात उजनी धरणातील मराठवाड्याच्या हक्काचे २१ टी.एम.सी पाण्यापैकी ५ टी.एम.सी पाणी मांजरा धरणात सोडण्यात यावे याबाबत केज विधानसभा मतदार क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलन केले असता शासनाच्या शिफारशीने केंद्र शासनाने भीमा-मांजरा नदीजोड प्रकल्प तयार करण्याचे ठरविले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पाणी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण करून नंतर भीमा-मांजरा नदीजोड प्रकल्प हाती घेणार असून कृष्णा-भीमा स्थिरीकरण व भीमा-मांजरा नदीजोड प्रकल्प आराखडा बनविण्याचे काम संथ गतीने सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार कृष्णा-भीमा स्थिरीकरण व भीमा-मांजरा नदीजोड प्रकल्प आराखडा बनविण्याचे काम तात्काळ सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०५-०८-२०१९) : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) राज्यातील कृष्णा खो-यात उर्ध्व कृष्णा व उर्ध्व भीमा ही दोन प्रमुख उपखोरी आहेत. भीमा उपखोरे हे अतितुटीचे उपखोरे आहे. त्यामुळे भीमा उपखो-यात अतिरिक्त पाणी उपलब्ध नाही. तसेच कृष्णा पाणी तंटा लवादानुसार एका खो-यातून दुस-या खो-यामध्ये (आंतर खोरे) पाणी वळविणेस मनाई आहे. त्यामुळे, भीमा-मांजरा नदी जोड प्रकल्प हाती घेणे शक्य होत नाही.

वाडा शहराला (जि.पालघर) लागून असलेल्या सोनारपाडा या शाळेची दुरुस्ती करणेबाबत

(३८) १३२०२८ (१०-१२-२०१८). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाडा शहराला (जि.पालघर) लागून असलेल्या सोनारपाडा या शाळेची माहे मार्च, २०१८ मध्ये वादळात पडझड होवून मोठे नुकसान झाले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अद्यापी या शाळेची दुरुस्ती केलेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर शाळेची शासनाने पाहणी केली आहे काय व त्यानुसार शाळेची दुरुस्ती करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-०८-२०१९) :(१) होय, हे खरे आहे.

मौजे सोनारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या २ वर्गखोल्या असून एका वर्गखोलीचे नुकसान झाले आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

सुस्थितीत असलेल्या वर्ग खोलीत इयत्ता १ ली व इयत्ता २ री वर्गातील विद्यार्थी अध्यापनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, इयत्ता ३ री व ४ र्थी च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाची व्यवस्था सुरक्षिततेच्या दृष्टिने सार्वजनिक मंदिराच्या सभागृहात करण्यात आलेली आहे.

(३) होय. जिल्हा परिषद शाळा सोनारपाडा येथील एक वर्ग खोली दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतर्गत रुपये १,३८,८४९/- इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सदर कामाचे कार्यरंभ आदेश दिनांक २६.१०.२०१८ रोजी देण्यात आहेत. त्यानुसार शाळांची दुरुस्तीची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राहेरी बु. (जि.बुलढाणा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करणेबाबत

(३९) १३२३७५ (१०-१२-२०१८). डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राहेरी बु. (जि.बुलढाणा) येथील जिल्हा परिषद शाळेला ८५ वर्ष झाली असून या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी याकरिता ग्रामस्थांनी दिनांक १० जुलै, २०१८ रोजी वा त्यासुमारास संबधिताकडे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मागणीनुसार शाळेच्या इमारतीचे दुरुस्ती काम तात्काळ करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-०८-२०१९) : (१) व (२) नाही, तथापि, यु-डायस २०१७-१८ नुसार सदर शाळेतील दोन वर्ग खोल्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. त्यानुषंगाने शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्धनुसार कार्यवाही सुरु आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

रिसोड (जि.वाशिम) तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांची नुकसान भरपाई देण्याबाबत

(४०) १३३३७७ (०७-१२-२०१८). श्री.अमित झनक (रिसोड), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रिसोड (जि.वाशिम) तालुक्यातील एकलासपूर प्रकल्प परिसरातील रस्ता धरणाच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या हंगामात घेतलेले सोयाबीन पिक शेतातच फुटले असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दुस-या बाजूने असलेला रस्ता काहीनी अडविला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने पीक पंचनामे करून येथील शेतकऱ्यांना सोयाबीनची झालेली नुकसान भरपाई देण्यासोबतच संबंधितांनी या शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (३०-०७-२०१९) : (१) नाही.

सद्यःस्थितीत एकलासपूर प्रकल्पाच्या परिसरातील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

तसेच संबंधित विभागीय कार्यालयामार्फत प्रकल्प स्थळी पाहणी केली असता खरीपाच्या हंगामात घेतलेले सोयाबीन पिक शेतात फुटल्याचे निदर्शनास आले नाही.

(२) अंशतः खरे आहे.

काही लोकांनी पर्यायी रस्त्याची मागणी करणेकरीता रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यामुळे शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही.

वाकद सं बृ ल.पा. योजना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामुळे एकलासपूर ते पाचंबा रस्ता व एकलासपूर ते पिंपरखेड असे दोन रस्ते बाधित झालेले आहेत. त्यांना पर्यायी रस्ता म्हणून खालीलप्रमाणे रस्ते बांधण्यात आले आहे.

- (अ) एकलासपूर ते पाचंबा रस्त्याच्या पर्यायी रस्त्यावरील भरावाचे व पुलाचे बांधकाम जुलै २०१८ मध्ये पूर्ण झालेले आहे.
- (ब) एकलासपूर ते शेलुखडसे या रस्त्यास पर्यायी रस्ता म्हणून एकलासपूर ते पिंपरखेड या रस्त्यावरील भरावाचे व पुलाचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झालेले असून उपरोक्त दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी चालू आहेत.
- (क) शेतकऱ्यांच्या दि.०१.०९.२०१८ च्या मागणीवरून एकलासपूर ते पाचंबा ते शेलुखडसे शिव पांदण रस्त्यास महामंडळाची मान्यता घेण्यात आली असून सदर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
- (३) शेतकऱ्यांना सोयाबीनची झालेली नुकसान भरपाई देणेबाबत प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उमरखेड मध्य उद्योजकांसाठी अम्बाना
तलावात औद्योगिक पाणी साठा आरक्षित करणेबाबत**

- (४१) १३३५१९ (०७-१२-२०१८). श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उमरखेड मध्य उद्योजकांना पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाटबंधारे विभागांतर्गत अम्बाना तलावात औद्योगिक पाणी साठा आरक्षित करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १२ जुलै, २०१७ रोजी वा त्यासुमारास मा.जलसंपदा मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असता कार्यकारी संचालक, एमआयडीसी यांना सदरचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या संदर्भातील अहवाल अद्यापही शासनास सादर केलेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२५-०७-२०१९) : (१) सदर प्रकरणी मा.विधानसभा सदस्य यांच्या दि.१२.०७.२०१७ च्या पत्रान्वये मा.मंत्री, जलसंपदा यांनी कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या कार्यालयास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

(२) नाही.

कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या दि.०२.०३.२०१९ च्या पत्रान्वये अहवाल प्राप्त झाला आहे.

(३) कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचेकडून प्राप्त अहवालानुसार अंबोना हा लघु प्रकल्प असून २५० हे. खालील प्रकल्प आहे. प्रकल्पावर सिंचन होत असल्यामुळे प्रकल्पाच्या संकल्पित साठ्यातील पुर्ण पाणी सिंचनासाठी वापरले जाते.

खरीप व रब्बी हंगाम राबविल्यानंतर पाणीसाठा शिल्लक राहत नसल्यामुळे औद्योगिक क्षेत्राकरीता पाणी पुरवठा आरक्षित करणे शक्य होणार नाही. तसेच सदर प्रकल्प लघु प्रकल्प असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची तरतुद शासन मंजूरी प्राप्त अहवालात देखील नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गोदावरी उजवा व डावा कालव्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याबाबत

(४२) १३३८१६ (०७-१२-२०१८). श्रीमती स्नेहलता कोल्हे (कोपरगाव) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोदावरी उजवा व डावा कालव्यांचे नुतनीकरणाची कामे अद्यापपर्यंत अपूर्णावस्थेत असल्याने शेतकऱ्यांची पाण्याअभावी गैरसोय होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कालव्यांची शासनाने पाहणी केली आहे काय,

(३) असल्यास, त्यानुसार गोदावरी उजवा व डावा कालव्यांचे नुतनीकरणाची कामे तात्काळ करण्यासह कालव्यांची कामे विलंबानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०६-०८-२०१९) : (१) नाही, सदरची कामे प्रगतीपथावर आहेत.

(२) होय, कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक यांनी दि.१८.०१.२०१६ रोजी व अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांनी दि.०२.०१.२०१७ रोजी पाहणी केली आहे.

(३) सदरची कामे नियोजनानुसार प्रगती पथावर असल्याने अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक पाटबंधारे विभागातील गोदावरी डावा तट कालवा, गोदावरी उजवा तट कालवा, नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याबाबत

(४३) १३३८२४ (३०-११-२०१८). श्रीमती स्नेहलता कोल्हे (कोपरगाव) : सन्माननीय लाभक्षेत्र विकास विभाग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक पाटबंधारे विभागातील गोदावरी डावा तट कालवा, गोदावरी उजवा तट कालवा व नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांची संख्या मंजूर पदाइतकी नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पदे मंजूर असून सुद्धा अधिकारी व कर्मचारी यांची पदे भरलेली नाहीत, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार पदे भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१९-०८-२०१९) : (१) अंशतः खरे आहे.

नाशिक पाटबंधारे विभागातील गोदावरी डावा तट कालवा कार्यालयाच्या अधिनस्त मंजूर १२३ पदांपैकी ७९ पदे, गोदावरी उजवा तट कालवा कार्यालयाच्या अधिनस्त मंजूर १६७ पदांपैकी १०४ पदे आणि नांदूर मध्यमेश्वर पाटबंधारे विभाग, कार्यालयाच्या अधिनस्त ८ उपविभागांतर्गत १५ शाखांमध्ये मंजूर २२३ पदांपैकी १४२ पदे याप्रमाणे पदे रिक्त आहेत. (सवर्ग निहाय आणि कार्यालय निहाय रिक्त पदांची माहिती सोबत जोडण्यात येत आहे.)

(२) व (३) अंशतः खरे आहे.

वित्त विभागाच्या धोरणानुसार सुधारित आकृतीबंध अंतिम होईपर्यंत भरतीवर निर्बंध आहेत. सुधारीत आकृतीबंध अंतिम करण्याचे काम सुरु असून आकृतीबंध अंतिम झाल्यावर रिक्त पदे प्राधान्याने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कृषी आणि संलग्न क्षेत्राशी निगडित असलेल्या मजूरांना व अर्धकुशल मजूरांना राज्यात काम मिळवून देण्याबाबत

(४४) १३५०२२ (०५-०७-२०१९). श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.अजित पवार (बारामती), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.भास्कर जाधव (गुहागर), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.पंकज भुजबळ (नांदगाव), श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.संजय कदम (दापोली), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.बबनराव शिंदे (माढा), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ), श्री.प्रदीप नाईक (किनवट), श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंद्रगड) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ग्रामीण भागात कृषी आणि संलग्न क्षेत्राशी निगडित असलेल्या बेरोजगारांची संख्या वाढली असून शेतीवर अवलंबून असलेले मजूर बेरोजगार झाले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील अर्धकुशल व बेरोजगार मजूर काम मिळत नसल्याने इतर राज्यात कामासाठी स्थलांतरीत होत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कृषी आणि संलग्न क्षेत्राशी निगडित असलेल्या मजूरांना व अर्धकुशल मजूरांना राज्यात काम मिळवून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयदत्त क्षीरसागर (२०-०८-२०१९) : (१), (२) व (३) नाही, हे खरे नाही.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत राज्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात पुरेश्या प्रमाणात कामाचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे मजूर स्थलांतरीत होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मजुरांना पुरेश्या प्रमाणात कृषि व संलग्न विभाग (सामाजिक वनीकरण, वन विभाग, रेशीम उद्योग) अंतर्गत अनेक वैयक्तिक शेतकऱ्यांचे शेतावर तसेच सामुहिक स्वरूपाची कामे अकुशल मजुरांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य शासकीय कर्मचा-यांच्या विविध मागण्यांबाबत

(४५) १३५९४८ (११-०७-२०१९). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगातील वृद्धी दूर करणे, ५ दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे तसेच इतर मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मा.राज्यमंत्री सामान्य प्रशासन विभाग यांचेसमवेत दिनांक १२ डिसेंबर, २०१८ रोजी बैठक घेतली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, २३ राज्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविले असून १३ राज्यांनी ५ दिवसांचा आठवडा केला आहे मात्र महाराष्ट्र शासनाने याबाबत निर्णय घेतला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यां पूर्ण करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२३-०८-२०१९) : (१) होय.

(२) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या मा.खटुआ समितीने त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला असून सदर अहवाल शासनाच्या विचाराधीन आहे.

मा.राज्यमंत्री, सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली दि. १२.१२.२०१८ रोजी आयोजित बैठकीमध्ये राज्य शासकीय कार्यालयांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसंदर्भात निर्णय झाला नाही. सदर प्रस्ताव विचाराधीन आहे.

(३) सातव्या वेतन आयोगाच्या आनुषंगाने राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ (बक्षी समिती) स्थापन करण्यात आली असून समितीकडे निवेदने सादर केलेल्या सर्व संवर्गांच्या

वेतनश्रेणीविषयक शिफारशींचा अहवाल खंड-२ समिती शासनास सादर करणार आहे. समितीचे कामकाज सुरु असून समितीच्या अहवालाचा खंड-२ शासनास सादर झाल्यानंतर समितीच्या शिफारशींसंदर्भात शासन उचित निर्णय घेईल.

दि.१२.१२.२०१८ रोजी आयोजित केलेल्या बैठकीमधील मंत्रालय अधिकारी संघटनेच्या विविध मागण्यांवर बैठकीच्या इतिवृत्तामध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित विभागांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील माझगांव येथील वस्तु व सेवा कर विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीची झालेली दुरवस्था

(४६) १३५९९२ (०९-०७-२०१९). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.विश्वजित कदम (पलूस कडेगाव), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.राज पुरोहित (कुलाबा) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील माझगांव येथील वस्तु व सेवा कर विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली असल्याचे दिनांक १५ एप्रिल, २०१९ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारतीची शासनाने पाहणी केली आहे काय व त्यानुसार सदर इमारतीची दुरुस्ती करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१९-०८-२०१९) : (१) होय.

यापूर्वीच वस्तु व सेवाकर विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या नव्या व जुन्या दोन्ही इमारतींचे व्हिजेटीआय या शासकीय संस्थेमार्फत संरचनात्मक परीक्षण करण्यात आले असून अंतर्गत व बाह्य दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.

(२) तत्कालीन अपर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांनी संपूर्ण इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून संरचनात्मक परीक्षण अहवालातील सूचनांनुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अंतर्गत व बाह्यदुरुस्तीसाठी खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

संरचनात्मक परीक्षण अहवालानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अंतर्गत व बाह्यदुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले असून सदर काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील लॉटरी विक्रीवर केंद्र शासनाने वस्तू व सेवा कर आकारल्यामुळे
राज्यातील लॉटरी विक्रेते बेरोजगार झाल्याबाबत**

(४७) १३६९४५ (०५-०७-२०१९). श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील लॉटरी विक्रीवर केंद्र शासनाने २८ टक्के वस्तू व सेवा कर आकारल्यामुळे राज्यातील लॉटरी विक्रेत्यांची सुमारे ८० लाख कुटूंबे या करामुळे बेरोजगार झाले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१४-०८-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मालवण (जि.सिंधुदुर्ग) तालुक्यात तळ गावातील महिलांना चांदा ते बांदा या योजनेतून
रोजगार देण्यासाठी उभारण्यात आलेले काथ्या प्रशिक्षण केंद्र बंद असल्याबाबत**

(४८) १३७१५० (०८-०७-२०१९). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालवण (जि.सिंधुदुर्ग) तालुक्यात तळ गावातील महिलांना चांदा ते बांदा या योजनेतून रोजगार देण्यासाठी उभारण्यात आलेले काथ्या प्रशिक्षण केंद्र बंद आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर काथ्या प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले असून या केंद्रासाठी १० लाख रुपयाची बसविण्यात आलेली मशिनरी वापराविना पडून आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त बंद पडलेले काथ्या प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरु करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (३१-०७-२०१९) : (१) नाही.

(२) नाही.

काथ्या उद्योग केंद्र, तळगाव करीता मशिनरी उभारण्यासाठी रु.२०.०० लाख MSSIDC (Maharashtra Small Scale Industries Development Corporation) कडून खर्च करण्यात आलेला असून, सध्या काथ्या केंद्रात उत्पादन सुरु आहे.

(३) व (४) काथ्या उद्योग केंद्र, तळगाव हे माहे फेब्रुवारी, २०१७ पासून कार्यान्वित झाले असून, सदर केंद्रामध्ये दररोज काथ्याचे उत्पादन करण्यात येत आहे. महावितरण कंपनीमार्फत नोव्हेंबर, २०१८ ते फेब्रुवारी, २०१९ या कालावधीचे विद्युत देयक MSSIDC (Maharashtra Small Scale Industries Development Corporation) ला देण्यात आले नव्हते. त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर माहे मार्च, २०१९ मध्ये त्यांनी रु. २८,३८०/- एवढ्या रकमेचे देयक MSSIDC (Maharashtra Small Scale Industries Development Corporation) कडे सादर करण्यात आले. हे देयक दिनांक ३१.३.२०१९ पूर्वी न भरल्याने, त्यांनी काथ्या उद्योग केंद्र, तळगाव चा विद्युतपुरवठा बंद केला. सदर थकित देयक दिनांक २२.४.२०१९ रोजी MSSIDC (Maharashtra Small Scale Industries Development Corporation) कडून भरण्यात आल्यानंतर या केंद्राचा विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

तसेच विद्युत प्रवाह नियमित सुरु केल्यानंतर काही दिवसातच केंद्राच्या मशिनरीमध्ये बिघाड झाल्यामुळे व मशिनरी दुरुस्तीचा करार हा KSCMMCL केरळ या संस्थेसोबत असल्यामुळे व सदर संस्थेचे तंत्रज्ञ मशिनरी दुरुस्ती कामासाठी येण्यास २० ते २२ दिवस लागल्याने दरम्यान, काथ्या उद्योग केंद्र, तळगाव बंद अवस्थेत होते. सदरस्थितीत सदर केंद्रातील यंत्रसामग्री ही वापरात असून त्याद्वारे दररोज ५०० ते ६०० किलो नारळाच्या सोडणावर प्रक्रिया करण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात वन अधिका-याचे (वन्यजिव) मुख्यालय करणेबाबत

(४९) १३९९५९ (१२-०७-२०१९). श्री.राहुल बोंद्रे (चिखली), अॅड.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्रफळ २०३५४.६० हेक्टर असून ह्या अभयारण्यात अस्वल, बिबट इत्यादी हिस्त्र पशु असून या हिस्त्र पशुच्या हल्ल्यात अनेक व्यक्ती जखमी तसेच मृत पावले असून हे प्राणी नागरी वस्तीत येत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वन अधिका-याचे मुख्यालय अकोला येथे असल्याने बुलढाणा येथे घटना स्थळी पोहचण्यास वन विभागाच्या अधिकारी अथवा कर्मचा-याना वेळ लागत असल्यामुळे समस्या निर्माण होतात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा अभयारण्यात क्षेत्रफळ हे केवळ ३८७६.४५ हेक्टर असून देखील वन अधिकारी (वन्यजिव) यांचे मुख्यालय अकोला येथे आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्रफळ हे अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा अभयारण्यापेक्षा जास्त असल्यामुळे वन अधिकारी (वन्यजीव) याचे मुख्यालय बुलढाणा येथे स्थलांतरीत करण्यासह मानवी वस्तीवर वन्य प्राण्याकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२३-०८-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी तीन वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) असून त्यापैकी एका वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) यांचे मुख्यालय, बुलढाणा येथे आहे.

(३) व (४) विभागीय वन अधिकारी, वन्यजीव विभाग, अकोला यांचे मुख्यालय अकोला असून अकोला ते काटेपुर्णा अंतर ३५ कि.मी. व अकोला ते कारंजा सोहळ १०० कि.मी. आहे. बुलढाणा मुख्यालय झाल्यास मुख्यालयापासून काटेपुर्णा अभयारण्य १३५ कि.मी. होईल व कारंजा सोहळ २०० कि.मी.होईल.

मानव व वन्यप्राणी यांचा संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत :-

- वाघाच्या हल्ल्यापासून बचावाकरीता काय करावे व काय करून नये याकरीता उपाययोजना बाबतचे भिंती पत्रके (Poster) गावोगावी लावण्यात आले आहेत.
- वनक्षेत्रात तसेच वनक्षेत्राच्या जवळच्या भागामध्ये दिवस-रात्र गस्त घालण्यात येते.
- मानव व वन्यप्राणी यांचा संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येते.
- वन्यप्राण्यांना वनक्षेत्रात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरीता कृत्रिम पाणवट्यांची निर्मिती करण्यात येते.
- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या इसमाच्या वारसास तसेच पशुहानी झालेल्या लाभार्थ्यास प्रचलित शासन निर्णयातील तरतूदीनुसार तात्काळ नुकसान भरपाई अदा करण्यात येते.
- मानवाचे वनावर अवलंबन कमी करण्याच्या दृष्टीने वनालगत असलेल्या गावामधील ग्रामस्थांना एल.पी.जी. गॅस वाटप करण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कांबा (ता.कल्याण, जि.ठाणे) ग्रामपंचायत हद्दीतील भूखंडाचे अवैध खरेदीखत केल्याबाबत

(५०) १४२१९४ (०१-०६-२०१९). श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कांबा (ता.कल्याण, जि.ठाणे) ग्रामपंचायत हद्दीतील ३२ गुंठे गावठाण भूखंडाचे भूमाफिया आणि व्यापारी यांनी संगमनमत करून अवैधरीत्या खरेदी खत केल्याचे माहे मे, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कांबा ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण भूखंडाचे अवैध खरेदीखत करणाऱ्या भूमाफिया व संबंधित अधिकारी तसेच इतर संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२८-०६-२०१९) : (१) होय.

दुय्यम निबंधक कल्याण-२ यांचे कार्यालयात नोंदणी करण्यात आलेल्या अभिहस्तांतरण दस्त क्र. ४३७५-२००४ दि. २५.१०.२००४ व दस्त क्र. ४८०७/२०१७ दिनांक १५.०५.२०१७ अन्वये प्राप्त दस्तऐवजानुसार अवैधरित्या खरेदी खत केल्याची बाब निदर्शनास आली आहे.

(२) व (३) ग्रामपंचायत कांबा यांनी संबंधित बांधकामधारक यांना दि. ८/०५/२०१९ रोजी नोटीस बजावण्यात आली असून मांडा-टिटवाळा, कल्याण तालुका पोलीस स्टेशन यांचेकडे तक्रार केली आहे. त्यानुसार दि. १०.०५.२०१९ रोजी FIR No. ०२६४ अन्वये संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे.

तसेच सदर बांधकाम परवानगीच्या आधारे दुय्यम निबंधक, कल्याण-२ यांनी सुध्दा श्री.भगवान रजाई यांच्या जागेची स्पष्टता नसताना खरेदीखत करून दिल्याने निबंधक सुध्दा तितकेच जबाबदार आहेत. याबाबत जिल्हा परिषद, ठाणे यांनी मा.महासंचालक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांना कळविण्यात येत आहे, असे नमूद केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :

मुंबई.

सचिव

महाराष्ट्र विधानसभा.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.